



RALLIS INDIA LIMITED

April 23, 2022

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai – 400 001
Scrip Code: 500355

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza
Bandra-Kurla Complex Bandra (E)
Mumbai – 400 051
Symbol: RALLIS

Dear Sir,

Sub: Newspaper Advertisement – Audited Standalone and Audited Consolidated Financial Results for the quarter and financial year ended March 31, 2022

The Board of Directors at its Meeting held on April 21, 2022 has, inter alia, approved the Audited Standalone and Audited Consolidated Financial Results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2022.

As per Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the said financial results were published in the following newspapers:

| Sr. No. | Name of Newspaper(s) | Edition(s) |
|---------|----------------------------------|------------|
| 1. | Business Standard (English) | All |
| 2. | The Free Press Journal (English) | Mumbai |
| 3. | Navshakti (Marathi) | Mumbai |

A copy of the results published is attached herewith. The above information is also being made available on the Company's website: www.rallis.com.

This is for your information and records.

Thanking you,

**Yours faithfully,
For Rallis India Limited**

**Yash Sheth
Company Secretary**

Omicron variant likely detected in NCR

SOHINI DAS & PTI
Mumbai/New Delhi, 21 April

Amid rising Covid-19 cases, a new lineage of the Sars-CoV-2 virus BA.2.12 has been detected in the National Capital Region (NCR), according to official sources.

The Union Health Ministry did not confirm the development on Thursday. Majority of the samples sequenced from Delhi in the first two weeks of April have shown the presence of BA.2.12 variant, an Omicron sub-lineage.

An Indian Sars-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) source claimed that BA.2.12.1 has also been found in some of the samples that were sequenced in Delhi.

Sources also claimed the variant may be behind the recent surge in cases in the NCR, as this is considered to be highly transmissible and capable of causing re-infections.

An official source said, "New sub-variants BA.2.12 (52 per cent samples) and BA.2.10 (11 per cent samples) are showing high transmission and have been found in over 60 per cent of the total samples from Delhi sequenced recently."

"The BA.2.12 variant appears to have a growth advantage of about 30 percent to 90 per cent per week over BA.2 (Omicron)," the source added.

Over 300 samples have been genome sequenced in Delhi in the first fortnight. The official said the

same sub-variants more or less have been found in samples sequenced in neighbouring districts in Uttar Pradesh and Haryana.

Media reports suggested that Sajeet Kumar Singh, director of the National Centre for Disease Control (NCDC), has confirmed the detection of the variant in Delhi. Despite several attempts, Singh could not be reached for a comment. NCDC is leading the INSACOG project.

Recently, this sub-lineage, BA.2.12.1, was identified by the US Centers for Disease Control (CDC) along with BA.2.12 (the sub-variant of Omicron's BA.2).

According to Union Health Ministry data as of April 21, as many

as 2,380 fresh Covid-19 cases were reported in the past 24 hours.

A *Business Standard* analysis showed that between April 16 and April 19, 233 districts across India (out of total 727 districts) reported a rise in positivity rate.

The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) is also writing to a central institute seeking clarity on the lineage of the sample that the civic body had concluded to be of the XE variant. On April 6, the BMC had said that one sample, of a woman from South Africa, had been found to be infected with the XE variant. Hours later, the Union Health Ministry dismissed the claim.

Later, the BMC sent the sequencing data to the National Institute of Biomedical Genomics

(NIBMG), and now an analysis shows that the above-mentioned variant is a combination of BA.1 and BA.2. BMC is, thus, planning to seek advice on the lineage.

Another man from Gujarat, allegedly tested positive for XE, had travelled to Mumbai. None of his contacts have tested positive for XE, though. XE is considered to be more transmissible than the Omicron variant of the Sars-CoV-2 virus.

The Union health secretary wrote to Maharashtra, Mizoram, Delhi, Haryana, and Uttar Pradesh on April 19 highlighting that positivity rates in these states are on the rise. The ministry has urged these states to monitor the spread of infection and take prompt actions wherever required.

PSUs disallowed from bidding for state-run entities

NIKUNJ OHRI
New Delhi, 21 April

The Centre has broadened its privatisation policy to disallow public sector undertakings (PSUs) and cooperative societies from participating in the bidding for other state-owned firms.

The Department of Investment and Public Asset Management (DIPAM) has also asked all government departments to inform PSUs and cooperative societies under their administrative control that they will not be permitted to participate in the privatisation process unless otherwise specified.

In line with the government's new Public Sector Enterprises (PSE) policy that seeks to minimise government's presence through PSUs across all sectors of economy, the Finance Ministry has said the PSEs, where 51 per cent ownership is with the Centre, state governments or jointly held by both, are not permitted to participate in the privatisation of other PSUs as bidders unless otherwise specifically approved by the Centre in public interest, an office memorandum said.

The decision has been taken considering the intent of the new PSE policy and the definition of 'government company' as per Companies Act, 2013. According to the Companies Act, a government company means any company in which at least 51 per cent of the paid-up share capital is held by the Centre or by any state government or partly by both, including a subsidiary company of such government-owned company.

Even as the Centre has been inserting a clause in every preliminary information memorandum (PIM) for companies selected for privatisation mentioning the ineligibility of PSUs to bid, the current guidelines would become part of the overall privatisation policy. The move is seen as showcasing the Centre's willingness to exit sectors that are not categorised as strategic.

The transfer of management control from the government to any other government organisation or state may continue the inherent inefficiencies of the PSUs, and this will defeat the purpose of the new privatisation policy, the memorandum said. The new PSE policy intends to minimise the presence of government in PSUs across all sectors of the economy and to make available newer investment opportunities for the private sector, so as to allow infusion of private capital, technology, innovation and best management practices, it said. This would ensure post-privatisation growth of PSUs will generate higher economic activities, resulting in new job opportunities and growth of the ancillary industries.

The policy, announced in the Union Budget, specified four strategic sectors based on the criteria of national security, energy security, critical infrastructure, provision of financial services and availability of important minerals. In strategic sectors, bare minimum presence of the existing public sector enterprises at holding company level will be retained, and remaining companies will be considered for privatisation; merger; subsidisation with another PSU or for closure.

THE MOVE IS SEEN AS SHOWCASING THE CENTRE'S WILLINGNESS TO EXIT SECTORS THAT ARE NOT CATEGORISED AS STRATEGIC

across all sectors of the economy and to make available newer investment opportunities for the private sector, so as to allow infusion of private capital, technology, innovation and best management practices, it said. This would ensure post-privatisation growth of PSUs will generate higher economic activities, resulting in new job opportunities and growth of the ancillary industries.

The policy, announced in the Union Budget, specified four strategic sectors based on the criteria of national security, energy security, critical infrastructure, provision of financial services and availability of important minerals. In strategic sectors, bare minimum presence of the existing public sector enterprises at holding company level will be retained, and remaining companies will be considered for privatisation; merger; subsidisation with another PSU or for closure.

The decision has been taken considering the intent of the new PSE policy and the definition of 'government company' as per Companies Act, 2013. According to the Companies Act, a government company means any company in which at least 51 per cent of the paid-up share capital is held by the Centre or by any state government or partly by both, including a subsidiary company of such government-owned company.

SBI
Contact Centre Operations Deptt. (Corporate Centre), Centre-1, World Trade Centre, 10th Floor, Cuffee Parade, Mumbai-400005

REQUEST FOR PROPOSAL

RFPNO. SBI:CCOD-OB-01/2022-23 DATED: 22.04.2022

With reference to advertisement dated 08.04.2022 & 11.04.2022 as regards RFPNO. SBI:CCOD-OB-01/2022-23 inviting bidders for setting up and providing manpower for operating outbound contact centre services, last date and time for bid submission has been extended to 04.05.2022 at 16.00 on 29.04.2022 at 16.00. Corrigendum in this regard has been published in <https://www.sbi.co.in>, <https://sbi.abcpurchase.com> & <https://etender.sbi/sbi>. This is to inform all that any further notices with regard to the said RFP will be published in the aforesaid websites only.

Contact Centre Operations Department

THE ASKA COOPERATIVE SUGAR INDUSTRIES LTD.
P.O. Nuagam (Aska) - 761111, Ganjam District, Odisha
Ph.No.06822-273464, 273465, 273737, Fax: 06822-273023
email:askasugar@yahoo.co.in, GSTIN : 21AAAAAT5989L1Z0

QUOTATION CALL NOTICE

No.PUR/121 Dt.20.04.2022

The Aska Cooperative Sugar Industries Ltd., Aska invites sealed Quotations from Manufacturer having GSTIN for supply of 200ML empty glass bottles. Parties are requested to give their offer with detail terms & conditions. Please visit our website www.askasugar.com for details of the Quotation Call Notice.

Managing Director

RBI sets 3-year time table for non-individual borrowers to get legal entity identifier codes

The Reserve Bank of India (RBI) on Thursday set a three-year timetable for non-individual borrowers with aggregate exposures of ₹5 crore and above to obtain Legal Entity Identifier (LEI) codes.

Those with exposure of above ₹25 crore from banks and financial institutions will have to get LEI code on or before April 30, 2023. For those with exposure between ₹10 to 25 crore will get more year (till April 30, 2024) and those with ₹5 and up to ₹10 crore

have to get LEI code on or before April 30, 2025. The RBI said borrowers who fail to obtain LEI codes from an authorised Local Operating Unit will not get sanctions for any new exposure.

The LEI is a 20-character alpha-numeric code used to uniquely identify parties to financial transactions worldwide. It is being implemented to improve the quality and accuracy of financial data reporting systems for better risk management. **ABHJIT LELE**

Don't create honorary posts, RBI tells UCBs

The RBI on Thursday asked UCBs not to create any honorary position or title such chairman emeritus and group chairman at the board level as it results in creation of a shadow authority. The RBI has directed these banks to eliminate such positions within one year. **PTI**

Bank credit up by 10.09% in fortnight: RBI

Bank credit grew by 10.09 per cent to ₹119.88 trillion and deposits by 10.06 per cent to ₹167.42 trillion in the fortnight ended on April 8, the RBI data showed. In the fortnight ended on April 9, 2021, it stood at ₹108.88 trillion, according to the Scheduled Banks' Statement of Position. **PTI**

NBFCs need RBI nod to issue credit cards

Minimum net-owned fund mandated at ₹100 crore

SUBRATA PANDA
Mumbai, 21 April

Non-banking financial companies (NBFCs) will have to take prior approval from the Reserve Bank of India (RBI) for issuing credit cards to their customers, the banking regulator said on Thursday.

Apart from the requirement of certificate of registration, a net-owned fund of ₹100 crore has been made a prerequisite for entering the credit card business for any finance company, including a non-deposit taking one.

"Without obtaining prior approval from the RBI, NBFCs shall not issue debit cards, credit cards, charge cards, or similar products virtually or physically," the RBI said while updating the master direction on credit and debit cards.

Card issuers have also been asked to not unilaterally upgrade credit cards and enhance credit limits, without explicit consent of the cardholder

The RBI has also said regional rural banks can issue credit cards in collaboration with their sponsor banks or other banks. Further, financially sound and well-managed scheduled urban cooperative banks (UCBs) with a minimum net worth of ₹100 crore which are core banking system enabled (CBS-) enabled can issue credit cards, subject to some conditions.

To increase transparency related to interest rate charged by credit card issuers, the RBI

has asked them to quote the annualised percentage rates (APR) on credit cards for different situations such as retail purchases, balance transfer, cash advances, non-payment of minimum amount due, late payment etc., if different. The method of calculation of APR also has to be given with clear examples for better comprehension, the central bank said.

The RBI bank has asked finance entities to not offer unsolicited loans or other credit facilities to the credit

cardholders, without seeking explicit consent. In case an unsolicited credit facility is extended without the written/explicit consent of the cardholder and the latter objects to the same, the card issuer has to not only withdraw the facility but will also be liable to pay a penalty decided by the RBI ombudsman.

Card issuers have also been asked to not unilaterally upgrade credit cards and enhance credit limits, without explicit consent of the cardholder.

When it comes to debt collection by third party agencies, card issuers have to be mindful that agents should not resort to intimidation or harassment of any kind. Also, their agents have to refrain from actions that could damage their integrity and reputation, the RBI said.

Awareness holds key to success of AYUSH mark, says industry

SOHINI DAS & SHINE JACOB
Mumbai/Chennai, 21 April

While India's AYUSH (ayurveda, yoga and naturopathy, unani, siddha, and homoeopathy) industry welcomed the move to have the AYUSH mark for quality products made in the country, some pointed out how global agencies recognise and acknowledge the stamp playing a key role in determining demand in international markets.

Speaking at the Global AYUSH Investment & Innovation Summit, Prime Minister Narendra Modi had said that India would soon introduce the AYUSH mark, which will give authenticity to quality AYUSH products of the country.

Dabur India CEO Mohit Malhotra said the introduction of an AYUSH mark will go a long way in raising awareness about ayurveda and improve its acceptance in global markets. "In a post-Covid world, ayurveda and ayurvedic products are being recognised for their immunity building properties. The government, too,

Summit sees ₹6,000-cr investment proposals

By the second day of the three-day Global Ayush Investment and Innovation Summit 2022, the traditional medicines sector attracted an investment commitment of ₹6,000 crore from around 28 companies.

Ayush Ministry Secretary Rajesh Kotecha said the sector was set to break its own growth records in the upcoming months.

"The ministry has received letters of intent from 28

companies to the tune of ₹6,000 crore. There are various MoUs signed with different countries as well as the Ministry of Defence to start Ayush facilities in over 35 cantonment areas across India, and with the Ministry of Science and Technology to promote cross collaboration with CSIR for joint PHD programmes and for mechanistic studies in Ayush," said Kotecha.

VINAY UMARJI

has been issuing guidelines advocating the use of ayurvedic supplements to boost immunity and fend off illnesses," said Malhotra, adding that to promote the use and benefits of ayurveda, the government should mount large-scale promotional efforts on the lines of initiatives taken to promote yoga.

"These will go a long way in popularising ayurveda and help it become mainstream," he added. Ameet Sharma, co-founder of Kapiva, a direct-to-consumer ayurvedic nutrition brand, and president of Baidyanath Group, pointed out that several players are investing in the latest technology to produce quality products that adhere to World Health Organization's good manufac-

turing practices. "Having an AYUSH mark will bring in the much-needed regulation in this largely unorganised industry. I expect players will step up and invest in plants and machinery. Apart from the government, the industry, too, needs to promote the AYUSH mark in their products to build consumer awareness," said Sharma.

Legal experts felt that worldwide demand will depend upon how widely they are able to create awareness of this recognition. Aparna Gaur, leader, IP practice, Nishith Desai Associates, said, "The AYUSH mark will be given to products after some scrutiny. But how well we are able to create awareness will hold the key to worldwide demand." "At present, Sri Lanka is a key patron of ayurveda, but in terms of potential and availability of herbs, Kerala is a key place for alternative medicine. Hence, the AYUSH mark will give authenticity to even small traditional places in front of foreign clients," said Raju Thomas, president, Ayurveda Medical Association of India.

RALLIS INDIA LIMITED
A TATA Enterprise
CIN:L36992MH1948PLC014083

Extracts of Statement of Standalone Financial Results for the quarter and year ended 31 March, 2022

(₹ in crores)

| Particulars | Quarter ended 31 March, 2022 | Quarter ended 31 December, 2021 | Quarter ended 31 March, 2021 | Year ended 31 March, 2022 | Year ended 31 March, 2021 |
|--|------------------------------|---------------------------------|------------------------------|---------------------------|---------------------------|
| | Audited | Unaudited | Audited | Audited | Audited |
| 1. Total income from Operations | 507.54 | 628.08 | 471.25 | 2,603.93 | 2,429.43 |
| 2. Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | (16.24) | 53.06 | 9.98 | 222.48 | 294.15 |
| 3. Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | (16.24) | 53.06 | 11.66 | 222.48 | 303.60 |
| 4. Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | (14.13) | 39.55 | 8.22 | 164.27 | 228.67 |
| 5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | (13.66) | 40.80 | 8.95 | 163.62 | 229.99 |
| 6. Equity Share Capital | 19.45 | 19.45 | 19.45 | 19.45 | 19.45 |
| 7. Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous financial year) | - | - | - | 1,677.21 | 1,571.92 |
| 8. Basic and diluted earnings per share (of ₹ 1/- each) | (0.73) | 2.03 | 0.42 | 8.45 | 11.76 |

Extracts of Statement of Consolidated Financial Results for the quarter and period ended 31 March, 2022

(₹ in crores)

| Particulars | Quarter ended 31 March, 2022 | Quarter ended 31 December, 2021 | Quarter ended 31 March, 2021 | Year ended 31 March, 2022 | Year ended 31 March, 2021 |
|--|------------------------------|---------------------------------|------------------------------|---------------------------|---------------------------|
| | Audited | Unaudited | Audited | Audited | Audited |
| 1. Total income from Operations | 507.54 | 628.08 | 471.26 | 2,603.93 | 2,429.44 |
| 2. Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | (16.24) | 53.07 | 9.88 | 222.42 | 294.06 |
| 3. Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | (16.24) | 53.07 | 11.56 | 222.42 | 303.51 |
| 4. Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | (14.15) | 39.56 | 8.12 | 164.20 | 228.58 |
| 5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | (13.63) | 40.81 | 8.81 | 163.64 | 229.98 |
| 6. Equity Share Capital | 19.45 | 19.45 | 19.45 | 19.45 | 19.45 |
| 7. Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous financial year) | - | - | - | 1,677.21 | 1,572.04 |
| 8. Basic and diluted earnings per share (of ₹ 1/- each) | (0.73) | 2.03 | 0.42 | 8.44 | 11.75 |

Notes:

- The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended 31 March, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Audited Financial Results for the quarter ended and year ended 31 March, 2022 is available on the Stock Exchanges websites viz. www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.rallis.com.
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 21 April, 2022. The statutory auditors have expressed an unqualified audit opinion.
- Financial results for all the periods presented have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time.
- The business of the Company and its subsidiary (the "Group") is seasonal in nature and the performance can be impacted by weather conditions and cropping pattern.
- The Company and its subsidiaries has one reportable business segment viz. "Agri-Inputs".
- PT Metahelix Lifesciences Indonesia (erstwhile subsidiary of the Company) had received approval for cancellation of its Company Registration Number and revocation of its business license in March 2021. Further, on March 23, 2022, PT Metahelix received a certificate for cancellation of its Tax Identification Number and consequentially ceased to be a subsidiary of the Company effective the said date.
- Exceptional item as disclosed in the column ("Quarter and Year ended 31 March, 2021) comprises profit on sale of flats (net of costs).
- Figures for the quarter ended 31 March, 2022 and the corresponding quarter ended in the previous year as reported in these financial results are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the end of the third quarter of the relevant financial year. Also the figures upto the end of the third quarter had only been reviewed and not subjected to audit.
- The Board of Directors at its meeting held on 21 April, 2022 has recommended a dividend of ₹ 3 per equity share.
- The Indian Parliament has approved the Code on Social Security, 2020 which would impact the contributions by the company towards Provident Fund and Gratuity. The Ministry of Labour and Employment has released draft rules for the Code on Social Security, 2020 on November 13, 2020, and has invited suggestions from stakeholders which are under active consideration by the Ministry. The Company will assess the impact and its valuation once the subject rules are notified and will give appropriate impact in its financial statements in the period in which, the Code becomes effective and the related rules to determine the financial impact are published.
- The MCA wide notification dated 24 March, 2021 has amended Schedule III to the Companies Act, 2013 in respect of certain disclosures. Amendments are applicable from 1 April 2021. The Company has incorporated the changes as per the said amendment in the above results and has also changed comparative numbers wherever it is applicable.

For and on behalf of
Rallis India Limited
Sd/-
Sanjiv Lal
Managing Director & CEO

Place: Mumbai
Date: 21 April, 2022

Registered Office: 23rd Floor, Lodha Excelus, New Cuffee Parade, Off Eastern Freeway, Wadala, Mumbai - 400 037
Tel: +91 22 6232 7400 Email: investor_relations@rallis.com
Website: www.rallis.com

APPENDIX IV
[See rule 8 (1)]
POSSESSION NOTICE
(for immovable property)

Whereas,
The undersigned being the Authorized Officer of the **INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029)** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated **11.05.2021** calling upon the Borrowers **SADASHIV KISHAN DHATRAK AND VAISHALI S DHATRAK** to repay the amount mentioned in the Notice being **Rs.26,68,792.58 (Rupees Twenty Six Lakhs Sixty Eight Thousand Seven Hundred Ninety Two and Paise Fifty Eight Only)** against Loan Account No. **HHLKAL00381291** as on **01.05.2021** and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken **symbolic possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on **18.04.2022**

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED** for an amount of **Rs.26,68,792.58 (Rupees Twenty Six Lakhs Sixty Eight Thousand Seven Hundred Ninety Two and Paise Fifty Eight Only)** as on **01.05.2021** and interest thereon.

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets.

| DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY | |
|--|------------------------------------|
| FLAT NO. 306, 3RD FLOOR, THARWANI ARIANA, BALLET WING, BARVI DAM ROAD, CHIKHLONI, AMBERNATH WEST, THANE -421503, MAHARASHTRA | |
| Date : 18.04.2022 | Authorised Officer |
| Place : THANE | INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED |

वसई-विरार शहर महानगरपालिका
मुख्य कार्यालय विरार, विरार (पूर्व),
ता. वसई, जि. पालघर, पिन ४०९ ३०५
दूरध्वनी: ०२५०-२५२५१०१/०२/०३/०४/०५/०६
फॅक्स: ०२५०-२५२५१०७
ई-मेल: vasaivirarcorporation@yahoo.com
पाणीपुरवठा विभाग, मुख्यालय, विरार पूर्व
प्रथम वेळ जाहीर ई-निविदा सूचना क्र.

प्रभाग समिती (डी) अंतर्गत तुळीज स्मशानभूमी येथे डोंगरी वरील चाळ/स्वतंत्र घर यांना पाणीपुरवठा करणे करिता ३.५० लक्ष लिटर क्षमतेचा आर.सी.सी. साठवण टाकी (सम) बांधणे, ५ एच पी. क्षमतेचे सेंट्रीफ्यूगल पंप, पॅनलची उभारणी करणे व पंप रुम बांधणे कामाची कोरे निविदा फॉर्म <https://mahatenders.gov.in> या अधिकृत संकेतस्थळावर दि. २२/०४/२०२२ पासून उपलब्ध होणार आहेत. ई-टेंडिंग बाबत अधिक माहितीसाठी ई-निविदा कक्ष, वसई विरार शहर महानगरपालिका, विरार, मुख्यालय येथे संपर्क साधावा.

जा.क्र./विविध/शअ/१२१/२०२२
दिनांक: २१/०४/२०२२

Please Visit our official website (<https://mahatenders.gov.in>)

सही/-
कार्यकारी तथा प्र. शहर अभियंता
वसई-विरार शहर महानगरपालिका

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Certificate (s) for 2470 (988 + 1482) Shares Folio No. 70146819 Certificate No. 465174 & 1350487 Distinctive No. 620542065 - 620543052 & 1395103842 - 1395105123 Equity Shares Nos. 2470 (988 + 1482) of **LARSEN & TOUBRO LIMITED** standing in the name (s) of **MANEKBAI HIRALAL PARIKH (Deceased) Applicant : PARMANAND HIRALAL PARIKH** has / have been lost or mislaid and the undersigned has / have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Register, **KFin Technologies Private Limited**, Selemium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

RNA, Spring II, D-Wing, Flat No. 201, Cama Road, Andheri (W), Mumbai - 400 059.
Place : Mumbai
Date : 22-04-2022

PARMANAND HIRALAL PARIKH
(Name of Shareholder/s)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost/mislaid and the holder(s) / purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate share certificate(s). Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

| Folio No | Name of Shareholders | No. of shares | Distinctive No. From | Distinctive no. To |
|----------|---------------------------------------|---------------|----------------------|--------------------|
| M02739 | Manoj Kumar son of Satya Narain Gupta | 50 | 1657451 | 1657500 |

Name of Shareholder:- Manoj Kumar son of Satya Narain Gupta
Dated: 22/04/2022
Name and Registered Office address of Company: Sarda Energy and Minerals Ltd at 73 A, Central Avenue (Share Division), Nagpur, (M.H.) -440018

Government of Maharashtra
Office of The Executive Engineer
Multistoreyed Building Construction Division,
New Administrative Building, 1st Floor, R. C. Marg, Chembur, Mumbai-400 071.
Tel. No. : 022-25220277, Fax : 022-25224060, Website : www.mahapwd.com,
No. : EE/MBCD/TC/794/2022 Date : 20/04/2022

E-Quotation Notice No. 01 of 2022-2023

Online Item wise rates for preparation of Estimates for the following works are invited by the Executive Engineer, Multistoreyed Building Construction Division, Chembur, Mumbai on behalf of Government of Maharashtra from Companies/Agencies/Firms/Vendors/Individuals etc. having requisite experience. Details regarding E-Tenders can be seen on <http://mahatenders.gov.in>

E-Quotations notice can be downloaded from **Date 22/04/2022 at 10.30 hrs. to 30/04/2022 at 17.30 hrs.** from above mentioned site. Duly filled E-Quotations not will be opened on **Date 02/05/2022 at 12.00 hrs.** (if possible) at office of the Executive Engineer, Multistoreyed Building Construction Division, Chembur, Mumbai-71.

All rights to accept or reject quotations are reserved with Executive Engineer, Multistoreyed Building Construction Division, Chembur, Mumbai-71. Quotation having Terms & Condition will not be accepted.

| Item No. | Description | Unit |
|----------|--|-------------|
| 01 | Providing and laying in situ/ ready mix M150 UHPFRC for Wearing course 50 mm thickness including compacting, finishing, curing, etc. Complete (with fully automatic microprocessor based PLC with SCADA enabled concrete batch mix plant pan mixer) with required materials as per specifications of UHPFRC. | Cubic Meter |
| 02 | Providing Precast Post Tensioned UHPFRC M150 controlled cement concrete for work in main girders, etc. including vibrating steam curing, formwork, and all necessary finishing excluding reinforcement or HTS cables, etc. (with fully automatic microprocessor based SCADA enabled UHPFRC concrete batch mix plant) with required materials as per specifications of dimension precision shall be +/-5 mm | Cubic Meter |
| 03 | Providing and stitching in situ using M150 UHPFRC for bridge deck including compacting, finishing, curing, etc. Complete, (with fully automatic microprocessor based PLC with SCADA enabled concrete batch mix plant pan mixer) with required materials as per specifications of UHPFRC. | Cubic Meter |

All detail information is available on following websites.
Visit Web Site for details :

- Notice board of Executive Engineer, Multistoreyed Building Construction Division, Chembur, Mumbai.
- <http://mahatenders.gov.in>
- E-Mail Online offers on division email id :- msbckurla.ee@mahapwd.gov.in
- Offline Quotation offers in sealed envelopes should reach as per above schedules.

Sd/-
Executive Engineer,
Multistoreyed Bldg. Construction Division,
Chembur, Mumbai

DGIPR 2022-23/264

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given that Mr. Amrutlal Pukhraj Jain is the member of the Jogeshwari Friends Co-op. Housing Society Ltd., Plot No. 13, Avanti, Hardevibai CHS LTD., Ashok Road, Off Caves Road, Jogeshwari (E), and Mumbai-400 060 holding Share Certificate No. 01 and having distinctive No. 01-05 of 5 shares of 50/- each with Society and owner of Shop No. 4.

Mrs. Ranjeeta Kulddeep Malhotra has purchased Shop No. 4 from Mr. Amrutlal Pukhraj Jain.

Mrs. Ranjeeta Kulddeep Malhotra has submitted application for transfer of Shares in respect of Shop No. 4 to her name, submitting required documents. She has also made an application to Society to issue the duplicate Share Certificate as original is lost, misplaced and not traceable by Mr. Amrutlal Pukhraj Jain. If any person or persons, firms, company, financial institute, bank have any rights title, claim by the way of inheritance etc. on above Shares in respect of the Shop No. 4 they should register their claim or objection with respective supportive documents with the undersigned at the above address. If no such, claims or objections along with supportive documentary evidence is received by the undersigned within 15 days from the date of publication of this notice, the society shall issue her a duplicate Share Certificate and transfer the said Share Certificate of shop no. 4 to the name of Mrs. Ranjeeta Kulddeep Malhotra.

Date : 20.04.2022

For Jogeshwari Friends
CHS Ltd.
Sd/-
Hon. Secretary
Sd/-
Chairman
Sd/-
Treasurer

CITIZENCREDIT CO-OPERATIVE BANK LTD
(A Scheduled Multi-Store Bank)

Registered Office: CITIZENCREDIT CENTRE, CTS No. 236, Marve Road, Orlem, Malad West, Mumbai - 400 064.

POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the Authorised Officer of CITIZENCREDIT Co-operative Bank Ltd. under Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 06.11.2020 under Section 13(2) of the said Act calling upon the Mortgagees/Borrowers/Guarantors M/s. Leela Education Society, Dr. Manjunath Acharya, Mrs. Roopa Acharya, Mr. Rajendra Pawar, Dr. Mrudula N. Acharya, Dr. Navan Acharya, Mr. G. Veeracharya, Mrs. Leelavattamma C.V., Mr. Vasant Jog, Dr. Mukund Manohar Chitale, Mrs. Uttara Chitale and Mr. Manohar Shivram Chitale to repay the amount mentioned in the notice being Rs. 15,84,39,691.33 (Rupees Fifteen Crores Eighty Four Lakhs Thirty Nine Thousand Six Hundred Ninety One and Paise Thirty Three) which represents the principal plus interest due as on 31.10.2020 together with further interest at the contractual rate and all costs, charges and expense incurred and to be incurred till date of payment within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Mortgagees/Borrowers/Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Mortgagees/Borrowers/Guarantors and to the public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on dates mentioned below.

The Mortgagees/Borrowers/Guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of CITIZENCREDIT Co-operative Bank Ltd., for the amount and interest thereon at the contractual rate and expenses, costs & charges etc. incurred and to be incurred thereon until the date of payment.

The Mortgagees/Borrowers/Guarantors attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

| Sr. No. | Description of the properties / Date of Possession |
|---------|--|
| 1. | Flat No. VS-1/35/A-8, 1st Floor, Building No. 35 on Plot No. 8, Sector 9, Vashi, Navi Mumbai 400 703 Area - 19,249 sq. mtrs. (built-up) {Owned by Mr. Manjunath Veeracharya}. Date of Possession: 19.04.2022 |
| 2. | Flat No. B-6 (Earlier B-6 now renumbered as F-6), B Wing, 1st Floor, Abhisarika CHSL, Plot No. 44, Sector 7, Koparkhairne, Navi Mumbai - 400 709 Area - 1300 sq.ft. (built-up) {owned by Mrs. Roopa Manjunath}. Date of Possession: 19.04.2022 |
| 3. | Shop No. 22, Ground Floor, Hari Ashirwad CHSL, Plot No. 18, Sector 15A, New Panvel (East), Raigad Dist - 410 206. Area 184 sq ft Carpet and 220.58 sq ft Built up. {Owned by Mr. Manjunath V Acharya}. Date of Possession: 19.04.2022 |
| 4. | Flat No. 3, Ground Floor, Bldg "Shapoor" of Yazdan Shapoor CHSL, Shahaji Rajee Marg, Vile Parle (East), Mumbai - 400 057; Area - 624 sq.ft (Built Up) {Owned by Dr. Mukund Manohar Chitale, Mrs. Uttara Mukund Chitale and Mr. Manohar Shivram Chitale}. Date of Possession: 20.04.2022 |
| 5. | Office No. 23, 2nd Floor, Kamdar CHSL, (Kamdar Shopping Centre) Tejpal Road, Opp. Vile Parle (East) Railway Station, Mumbai - 400 057. Area - 135 sq. ft. Carpet {Owned by Mr. Mukund Manohar Chitale and Mrs. Uttara Mukund Chitale}. Date of Possession: 20.04.2022 |

Date: 22-04-2022
Place: Mumbai

Authorised Officer
For CITIZENCREDIT Co-Operative Bank Ltd.

NOTICE
CEAT LIMITED

Registered Office : 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai, Maharashtra-400 030

Notice is hereby given that the certificates for the under mentioned securities of the company have been lost/mislaid and the holder of the said securities/applicant has applied to the company to release the new certificate. The company has informed the holder/applicants that the said shares have been transferred to IEPF as per IEPF Rules.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from the date; else the company will proceed to release the new certificate to the holders/applicants without further intimation.

| Name of holder | Kind of securities and face value | No. of Securities | Distinctive Numbers From | Distinctive Numbers To |
|---------------------------------|-----------------------------------|-------------------|--------------------------|------------------------|
| Jayasree Ghosh Subrata Ghosh | Equity Share Rs. 10/- each | 150 | 3275527 | 3275676 |

Kolkata 22.04.2022
Place Date
Jayasree Ghosh & Subrata Ghosh
Name of holder/Applicant

PUBLIC NOTICE (LOST ARTICLE)

NOTICE is hereby given to the public at large that Housing Loan has been availed by Mr. Prabhakar Krishnaji Karandikar who the owner-possessor of the land survey No. 24 A3 B with Municipal House Number 3655/E (Shaliprabha), situated at Bandar Road, Village Mouje Rahatagar/Zadgaon (Within Ratnagiri Municipal Limits), Ratnagiri, Taluka & District Ratnagiri. He had purchased the aforesaid property from Mr. Gangadhar K. Damale by Registered Sale Deed dated 11.06.1979 with Registration Number 00289/1979. During the major repairs of said house Mr. Prabhakar Krishnaji Karandikar had lost the said Original Sale Deed during transit. He had filed Lost & Found complaint about the same with Ratnagiri City Police Station. Now he had requested for additional loan to the present loan. Vide this public notice it is requested that if anybody has found the above mentioned Original Sale Deed dated 11.06.1979 with Registration Number 00289/1979 kindly handover the same to the undersigned.

State Bank of India,
RACC Ratnagiri Branch,
1st Floor Kohnoor Paradise
Arogya Mandir, Ratnagiri
Taluka & District Ratnagiri

Ratnagiri,
Date - 20/04/2022

HDFC CREDILA FINANCIAL SERVICES LIMITED
(Formerly known as HDFC Credila Financial Services Private Limited)
(CIN: U67190MH2006PLC159411)
Regd. Office: B-301, Citi Point, Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai 400 059
Tel No: 022-6233 5115 | Website: www.hdfccredila.com
Email: investor@hdfccredila.com

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2022
(₹ in Lakhs)

| Sr. No. | Particulars | Quarter ended 31 March 2022 | Quarter ended 31 March 2021 | Year ended 31 March 2022 | Year ended 31 March 2021 |
|---------|---|-----------------------------|-----------------------------|--------------------------|--------------------------|
| | | Audited | Audited | Audited | Audited |
| 1 | Total income from operations | 23,833.07 | 17,627.54 | 82,359.71 | 71,346.55 |
| 2 | Net profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items) | 8,360.07 | 5,984.37 | 27,752.87 | 20,777.74 |
| 3 | Net profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) | 8,360.07 | 5,984.37 | 27,752.87 | 20,777.74 |
| 4 | Net profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) | 6,208.28 | 4,404.87 | 20,637.71 | 15,522.83 |
| 5 | Total comprehensive income for the period | 6,559.51 | 4,654.95 | 21,630.78 | 15,783.34 |
| 6 | Paid-up equity share capital | 13,179.82 | 13,179.82 | 13,179.82 | 13,179.82 |
| 7 | Reserves (excluding revaluation reserve and securities premium account) | 79,644.07 | 58,013.29 | 79,644.07 | 58,013.29 |
| 8 | Securities premium account | 43,236.51 | 43,236.51 | 43,236.51 | 43,236.51 |
| 9 | Net worth | 1,36,060.40 | 1,14,429.62 | 1,36,060.40 | 1,14,429.62 |
| 10 | Paid-up debt capital or outstanding debt | 7,51,503.40 | 5,27,060.34 | 7,51,503.40 | 5,27,060.34 |
| 11 | Debt-equity ratio | 5.6 | 4.7 | 5.6 | 4.7 |
| 12 | Earnings per share (of ₹10/- each) | | | | |
| | 1. Basic: | 4.71 | 3.34 | 15.66 | 11.78 |
| | 2. Diluted: | 4.71 | 3.34 | 15.66 | 11.78 |

Notes:

- The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time and the other accounting principles generally accepted in India.
- The above is an extract of the detailed financial results for the quarter and year ended 31 March 2022 filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on www.bseindia.com and www.hdfccredila.com.
- For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on www.bseindia.com and www.hdfccredila.com.

For and on behalf of Board of Directors
HDFC Credila Financial Services Limited

Arijit Sanyal
Managing Director & CEO
(DIN: 08386684)

Date: 21st April 2022

RALLIS INDIA LIMITED
A TATA Enterprise
CIN:L36992MH1948PLC014083

Extracts of Statement of Standalone Financial Results for the quarter and year ended 31 March, 2022
(₹ in crores)

| Particulars | Quarter ended 31 March, 2022 | Quarter ended 31 December, 2021 | Quarter ended 31 March, 2021 | Year ended 31 March, 2022 | Year ended 31 March, 2021 |
|--|------------------------------|---------------------------------|------------------------------|---------------------------|---------------------------|
| | Audited | Unaudited | Audited | Audited | Audited |
| 1. Total income from Operations | 507.54 | 628.08 | 471.25 | 2,603.93 | 2,429.43 |
| 2. Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | (16.24) | 53.06 | 9.98 | 222.48 | 294.15 |
| 3. Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | (16.24) | 53.06 | 11.66 | 222.48 | 303.60 |
| 4. Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | (14.13) | 39.55 | 8.22 | 164.27 | 228.67 |
| 5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | (13.66) | 40.80 | 8.95 | 163.62 | 229.99 |
| 6. Equity Share Capital | 19.45 | 19.45 | 19.45 | 19.45 | 19.45 |
| 7. Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous financial year) | - | - | - | 1,677.21 | 1,571.92 |
| 8. Basic and diluted earnings per share (of ₹ 1/- each) | (0.73) | 2.03 | 0.42 | 8.45 | 11.76 |

Extracts of Statement of Consolidated Financial Results for the quarter and period ended 31 March, 2022
(₹ in crores)

| Particulars | Quarter ended 31 March, 2022 | Quarter ended 31 December, 2021 | Quarter ended 31 March, 2021 | Year ended 31 March, 2022 | Year ended 31 March, 2021 |
|--|------------------------------|---------------------------------|------------------------------|---------------------------|---------------------------|
| | Audited | Unaudited | Audited | Audited | Audited |
| 1. Total income from Operations | 507.54 | 628.08 | 471.26 | 2,603.93 | 2,429.44 |
| 2. Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | (16.24) | 53.07 | 9.88 | 222.42 | 294.06 |
| 3. Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | (16.24) | 53.07 | 11.56 | 222.42 | 303.51 |
| 4. Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | (14.15) | 39.56 | 8.12 | 164.20 | 228.58 |
| 5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | (13.63) | 40.81 | 8.81 | 163.64 | 229.98 |
| 6. Equity Share Capital | 19.45 | 19.45 | 19.45 | 19.45 | 19.45 |
| 7. Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous financial year) | - | - | - | 1,677.21 | 1,572.04 |
| 8. Basic and diluted earnings per share (of ₹ 1/- each) | (0.73) | 2.03 | 0.42 | 8.44 | 11.75 |

Notes:

- The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended 31 March, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Audited Financial Results for the quarter ended and year ended 31 March, 2022 is available on the Stock Exchanges websites viz. www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.rallis.com.
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 21 April, 2022. The statutory auditors have expressed an unqualified audit opinion.
- Financial results for all the periods presented have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time.
- The business of the Company and its subsidiary (the "Group") is seasonal in nature and the performance can be impacted by weather conditions and cropping pattern.
- The Company and its subsidiaries has one reportable business segment viz. "Agri-Inputs".
- PT Metahelix Lifesciences Indonesia (erstwhile subsidiary of the Company) had received approval for cancellation of its Company Registration Number and revocation of its business license in March 2021. Further, on March 23, 2022, PT Metahelix received a certificate for cancellation of its Tax Identification Number and consequentially ceased to be a subsidiary of the Company effective the said date.
- Exceptional item as disclosed in the column ("Quarter and Year ended 31 March, 2021) comprises profit on sale of flats (net of costs).
- Figures for the quarter ended 31 March, 2022 and the corresponding quarter ended in the previous year as reported in these financial results are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the end of the third quarter of the relevant financial year. Also the figures upto the end of the third quarter had only been reviewed and not subjected to audit.
- The Board of Directors at its meeting held on 21 April, 2022 has recommended a dividend of ₹ 3 per equity share.
- The Indian Parliament has approved the Code on Social Security, 2020 which would impact the contributions by the company towards Provident Fund and Gratuity. The Ministry of Labour and Employment has released draft rules for the Code on Social Security, 2020 on November 13, 2020, and has invited suggestions from stakeholders which are under active consideration by the Ministry. The Company will assess the impact and its valuation once the subject rules are notified and will give appropriate impact in its financial statements in the period in which, the Code becomes effective and the related rules to determine the financial impact are published.
- The MCA wide notification dated 24 March, 2021 has amended Schedule III to the Companies Act, 2013 in respect of certain disclosures. Amendments are applicable from 1 April 2021. The Company has incorporated the changes as per the said amendment in the above results and has also changed comparative numbers wherever it is applicable.

For and on behalf of
Rallis India Limited
Sd/-
Sanjiv Lal
Managing Director & CEO

Place: Mumbai
Date: 21 April, 2022

Registered Office: 23rd Floor, Lodha Excelus, New Cuffe Parade, Off Eastern Freeway, Wadala, Mumbai - 400 037
Tel: +91 22 6232 7400 Email: investor_relations@rallis.com
Website: www.rallis.com

